

आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतक-यांकरिता कृषि  
विकासावर आधारित प्रकल्पाकरिता नविन  
लेखाशिर्ष उपलब्ध करण्याबाबत.

### महाराष्ट्र शासन

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,  
शासन निर्णय क्रमांक बासप्र २००८/प्र.क्र.५२/२१-स,  
मंत्रालय, मुंबई-३२.  
दिनांक : २७ जुलै, २००९.

#### प्रस्तावना :

युनोच्या इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट (IFAD) या संस्थेच्या सहकार्याने विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांनी ग्रस्त असलेल्या ६ जिल्हयांमध्ये पुढील ८ वर्ष कालावधीकरिता 'समन्वयीत कृषि विकास प्रकल्प' राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा या भागामध्ये कृषि क्षेत्रात राबविल्या जाणा-या सर्व योजनांमध्ये समन्वय साधून त्या भागामध्ये शाश्वत शेतीच्या विकासाद्वारे शेतक-यांच्या निव्वळ कौटुंबिक उत्पन्नामध्ये भर पाडून त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. सदर प्रकल्पावरील राज्य व केंद्र शासनाच्या सहभागावरील खर्चासाठी नव्याने लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

#### शिसन निर्णय :

प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार विषयांकित प्रकल्पावरील खर्चासाठी खालीलप्रमाणे नव्याने लेखाशिर्ष उघडण्यास शासन मंजूरी देत आहे.

अ) 'समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाच्या' प्रकल्प किंमतीमध्ये राज्य शासनाचा वाटा देण्याकरिता पुढीलप्रमाणे लेखाशिर्ष उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुख्यलेखाशिर्ष-६४२५-सहकारासाठी कर्जे,

(००)(१०८), इतर सहकारी संस्थांना कर्जे,

(०१)(१६) आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतक-यांकरिता कृषि विकासावर आधारीत

प्रकल्प इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट कर्जे

(६४२५-०६४-५)

ब) तसेच या प्रकल्पातील केंद्र शासनाच्या देय वाटयाकरिता पुढीलप्रमाणे लेखाशिर्ष उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुख्यलेखाशिर्ष-६४२५-सहकारासाठी कर्जे,

(००)(१०८), इतर सहकारी संस्थांना कर्जे,

(०१)(१९) आत्महत्याग्रस्त विदर्भातील शेतक-यांकरिता कृषि विकासावर आधारीत

प्रकल्प इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट कर्जे

(६४२५-०६६-३)

२. सदरआदेश वित्त विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. अनौ. २०/२००८/अर्थ-१३, दि.०२/०७/२००८ व लेखा व कोषागारे संचालनालय, मुंबई यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तांत्रिक/संगणक-२००८/कक्ष-५/अनौ. संदर्भ क्र.२०/२००८, दि. ०२/०७/२००८ च्या संदर्भानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा क्रमांक २००९०७२७१२४७३९००१ हा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(श्रीकांत चं. आंडगे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन,  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग

प्रति,

१. महालेखापाल, लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई
२. महालेखापाल, लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, नागपूर
३. निवासी लेखापरिक्षण अधिकारी, मुंबई
४. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
५. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
६. पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.
७. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे.
८. अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प, पुणे.
८. सर्व विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था
९. सर्व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था
१०. संचालक, लेखा व कोषागारे, संगणक शाखा, मुंबई
११. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, सहकारी संस्था
११. वित्त विभाग (व्यय-२/अर्थसंकल्प-१३)
१२. कक्ष अधिकारी (१७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१३. अवर सचिव (रोखशाखा), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
१४. निवड नस्ती (२१-स)